

NESCO LIMITED

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400063

T +91 22 6645 0123 F +91 22 6645 0101 E contact@nesco.in www.nesco.in

26 May 2023

BSE Limited Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Scrip Code: 505355

National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Symbol: NESCO

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31 March 2023 published in the following newspapers on 26 May 2023 -

i) Business Standard (All India Edition); and

ii) Mumbai Lakshwadeep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For Nesco Limited

Jinal J. Shah **Company Secretary and Compliance Officer**

Encl: As above

eClerx

eClerx Services Limited

CIN: L72200MH2000PLC125319 Fort Mumbai 400 022

Phone: +91 (22) 6614 8301. Fax: +91 (22) 6614 8655. Email: investor@eclerx.com. Website: www.eclerx.com	
EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR	ı
THE CHAPTER AND VERN HADER MARCH 24 2021	ı

THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023								
		(Rupees in	million, except	per share data)				
		Quarter Ended		Year Ended				
Particulars	March 31, 2023	December 31, 2022	March 31, 2022	March 31, 2023				
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)				
Total income from operations	6,931.01	6,866.67	5,916.65	26,478.97				
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,744.95	1,732.47	1,587.22	6,529.90				
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,744.95	1,732.47	1,587.22	6,529.90				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,323.54	1,312.99	1,184.00	4,891.81				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,527.65	1,736.01	1,174.82	5,147.35				
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	480.34	496.34	330.98	480.34				
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				16,685.20				
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)								
Basic Diluted	27.05 26.66	26.41 26.01	23.91 23.44	98.76 97.15				

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2023

		Year Ended			
Particulars	March 31, 2023	December 31, 2022	March 31, 2022	March 31, 2023	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
Total income from operations	5,005.70	4,881.07	4,280.76	18,881.61	
Profit before tax	1,401.80	1,405.72	1,273.27	5,039.98	
Profit after tax	1,069.22	1,055.56	954.61	3,784.02	

Note:

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quater and year

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the Audited Financi ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors

Place : Mumba Date : May 25, 2023

PD Mundhra Whole-Time Director



SHIVA MILLS LIMITED

Regd. Office: 249 A, Bye-Pass Road, Mettupalayam Road, Coimbatore 641 043 CIN: L17111TZ2015PLC022007 Website: www.shivamills.com

EXTRACT OF THE DETAILED FORMAT OF QUARTERLY/ YEARLY AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2023 FILED WITH STOCK EXCHANGES UNDER REGULATION 33 OF SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS)

REGULATIONS 2015.

		MEGGEA	110143 2013.	(Rs.in lakhs Except earnings per share data)			
SI. No.	PARTICULARS	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.03.2022 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2022 (Audited)	
1.	Total Income from Operations	3,831.58	3,215.25	6,456.25	16,037.92	21,362.13	
2.	Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(185.42)	(590.48)	735.65	(747.23)	2,450.41	
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(185.42)	(590.48)	735.65	(747.23)	2,450.41	
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(189.60)	(547.04)	505.52	(715.81)	1,765.86	
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)	(171.58)	(541.99)	531.89	(682.64)	1,786.07	
6.	Equity Share Capital	864.18	864.18	864.18	864.18	864.18	
7.	Reserves (Excluding Revaluation Reserves as shown in the audited balance sheet)				9,121.80	9,908.13	
8.	Earnings per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) i) Basic ii) Diluted	(2.19) (2.19)	(6.33) (6.33)	5.85 5.85	(8.28) (8.28)	20.43 20.43	
Notes	/	(2.13)	(0.00)	0.00	(5.20)	1 20.40	

1) The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges websites www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.shivamills.com

Quarter Ended

31.03.2023 31.03.2022

(Audited)

Refer

Note 2

10,305.61

6.398.88

6,398.88

5.352.10

5.396.15

1,409.20

*7.60

*7.60

(Audited)

Refer

Note 2

17,772.30

10.903.31

10,903.31

8.495.44

8.491.51

1,409.20

*12.06

*12.06

(Audited)

Note 2

17,758.41

10,898.78

8.490.91

8.486.98

The figures for the guarter ended 31 March 2023 and 31 March 2022 are the balancing figures between the audited

figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures upto the third quarter of the

These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee approved by the Board of Directors

Registered Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063

CIN: L17100MH1946PLC004886

website: www nesco in

Quarter Ended

31.03.2023 31.03.2022

(Audited)

Refer

Note 2

10,299.67

6,402.78

5.400.05

Additional information on Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2023

NESCO LIMITED

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

2) Previous period/year figures have been regrouped wherever necessary

Particulars

Total Income from Operations

Net Profit/(Loss) for the Period (Before Tax,

Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the Period (Before Tax,

Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive Income for the Period

Other Comprehensive Income [After Tax])

7 Reserves (excluding Revaluation Reserve)

8 Earning Per Share (EPS)

a Total Income from Operations

d Total Comprehensive Income for the Period

b Profit Before Tax

relevant financial year.

Mumbai, 24 May 2023

in its meeting held on 24 May 2023.

c Profit After Tax

No

6 Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)

After Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After

(Comprising of Profit for the Period [After Tax] and

a) Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised)

b) Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)

Particulars

FOR SHIVA MILLS LIMITED S V ALAGAPPAN MANAGING DIRECTOR DIN 00002450

PLACE: COIMBATORE DATE : 25.05.2023

③ **INDSIL** HYDRO POWER AND MANGANESE LIMITED

Regd. Office: "INDSIL HOUSE" 103-107, T.V. Samy Road (West), R.S. Puram, Coimbatore 641 002. Ph. No. 0422-4522922 Fax No. 0422-4522925, Email: secretarial@indsil.com | Web: www.indsil.com CIN-L27101TZ1990PLC002849

EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2023 (₹ in Lakhs except per share data)

STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended 31.03.2022 31.03.2023 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 **Particulars** (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) Net Sales 5.878.96 4.192.82 5.741.55 17.681.95 20.843.45 5.878.96 4.192.83 5.741.55 17.681.95 20.843.45 2. **EBIDTA** 565.20 757.42 1.379.15 1.924.9 4.613.47 565.22 755.52 1.379.36 1.923.03 4.612.81 Profit/(Loss) before Share of Profit / (Loss) 295.16 309.85 870.41 146.36 2,532.19 307.95 870.63 144.48 2,529.80 3. 295.18 of Joint Ventures and Tax Share of Profit / (Loss) of Joint Ventures (462.55)(1,440.35)1,722.64 (378.08)6,297.25 Profit/(Loss) before Tax 295.16 309.85 870.41 146.36 2,532.19 (167.37)(1,132.40)2,593.28 (233.60)8,827.05 6. Tax Expenses 317.16 9.76 1.61 670.03 (730.38) 317.16 9.76 1.61 670.03 (730.38)7. Net Profit 300.09 868.80 (523.66) 3.262.58 (484.53)2.591.67 (903.62) 9.557.43 (22.00)(1.142.17)Earnings per equity share 8. a) Basic (0.08)1.08 3.13 11.74 (1.74)(4.11)9.33 (3.25)34.39 b) Diluted (80.0)1.08 3.13 (1.88)11.74 (1.74)(4.11)9.33 (3.25)34.39

Notes:

Date: 25.05.2023

1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Standalone & Consolidated Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Year Ended Standalone & Consolidated Audited Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.indsil.com)

> For INDSIL HYDRO POWER AND MANGANESE LIMITED K. RAMAKRISHNAN DIN: 02797842

WINDOW GLASS LIMITED

Registered Office: E-2/3, Gillander House, 8 Netaji Subhas Road, Kolkata-700001 CIN: L26109WB1960PLC024873

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

			(110.111 E	uniio execp	t ao otatoaj
Particulars	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)		Year Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2022 (Audited)
Total Income from operations	9.33	1.61	10.82	25.96	51.27
Net Profit / (Loss) for the period					
(before tax & Exceptional items)	-26.42	-24.99	-21.95	-101.83	-72.83
Net Profit / (Loss) for the period					
before tax (after Exceptional items)	-26.42	-24.99	-21.95	-101.83	-72.83
Net Profit / (Loss) for the period					
after tax (after Exceptional items)	-27.69	-24.43	-21.32	-103.53	-71.18
Total Comprehensive Income for					
the period (Comprising Profit /					
(Loss) for the period (after tax)					
and Other Comprehensive					
Income (after tax)	-26.13	-24.67	-22.64	-102.70	-72.15
Paid up Equity Share Capital					
(Face Value Rs.10/- per Equity					
Share)	69.77	69.77	69.77	69.77	69.77
Other Equity excluding					
Revaluation Reserves as shown					
in the Balance Sheet	-	-	-	205.97	308.67
Basic and Diluted Earnings Per					
Share (of Rs.10/- each)					
(Not Annualized)					
Earning per Share					
- Basic (in Rs.)	-3.97	-3.50	-3.06	-14.86	-10.21
- Diluted (in Rs.)	-3.97	-3.50	-3.06	-14.86	-10.21
otes:					

- A. The above is an extract of detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with Stock Exchange on 25th May' 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly and Annual Financial Results are available on the Company's website (http://www.windowglass.biz) and has been sent to The Calcutta Stock Exchange
- Limited. B The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25th May' 2023.
- The production process of the Company remains suspended since 4th April' 2001. D The Company is engaged in single segment product i.e. Glass & Glass wares as such
- compliance in terms of Indian Accounting Standard (Ind AS 108)-Operating Segme 'is not applicable The figures of the last quarter for the current year and for the previous year are the
- balancing figures between the audited figures in respect of full financial year ended 31st March and the published year to date reviewed figures upto the end of the third quarter ended 31st December. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped

For Window Glass Limited **Board of Directors**

P. K. KHERUKA DIRECTOR Place: Mumbai (DIN-00016909) Date : 25th May' 2023

CHEVIOT

AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

	AND TEAR ENDED 3131 MARCH, 2023								
					(T In Lakhs)				
l. o.	Particulars	Quarter ended 31-03-2023 (Refer Note No.3)	Quarter ended 31-03-2022 Refer Note No.3)	Year ended 31-03-2023 (Audited)	Previous year ended 31-03-2022 (Audited)				
	Total income from operations (including other income)	13,699.96	16,683.56	57,431.00	59,363.29				
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,824.49	1,978.78	7,146.45	10,180.24				
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,824.49	1,978.78	7,146.45	10,180.24				
	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,371.16	1,507.67	5,446.12	7,934.87				
;	Total Comprehensive Income / (loss) for the period	1,403.88	(3,272.82)	5,591.45	3,360.79				
6	Paid-up ordinary share capital (Face value of ₹10/- each)	601.69	601.69	601.69	601.69				
,	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of current / previous year			46,038.81	44,140.63				
3	Earnings per equity share (Face value of ₹ 10/- each) (Not annualised for the quarters)								
	(a) Basic (in ₹)	22.79	24.21	90.51	127.40				
	(b) Diluted (in ₹)	22.79	24.21	90.51	127.40				

NOTES

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the guarter and year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.cheviotgroup.com)
- 2 The Board of Directors have recommended a dividend of ₹ 27/- per ordinary share on 60,16,875 ordinary shares of face value of ₹10/- each amounting to ₹ 1,624.56 Lakhs for the year ended 31st March, 2023, subject to approval of the members at the ensuing annual general meeting of the Company
- 3 Figures for the quarter ended 31st March, 2023 and 31st March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures upto the nine months ended of the respective financial years which were subject to limited review by the Statutory Auditors.

For Cheviot Company Limited

Harsh Vardhan Kanoria nan and Managing Directo

Chief Executive Office

- CHEVIOT COMPANY LIMITED

CIN : L65993WB1897PL C001409 ● +91 82320 87911/12/13 ● cheviot@cheviute.com ● Website : www.cheviotgroup.com 24, Park Street, Celica House, 9th Floor, Celica Park, Kolkata - 700 016, West Bengal, India

इंडियन बैंक 🛕 डलाहाबाद

Kolkata

Dated: 25th May, 2023

Indian Bank ALLAHABAD

Corporate Office: 254-260, Avvai Shanmugam Salai, Royapettah, Chennai- 600 014.

Notice of the Annual General Meeting, Record Date, **Book Closure and e-Voting Information**

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting of the Shareholders of Indian Bank will be held on Monday, the 19th June 2023 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the following business(es): To discuss, approve and adopt the Audited Balance Sheet of the Bank as at March 31, 2023, the Profit and Loss

account for the year ended on that date, the Report of the Board of Directors on the working and activities of the Bank for the period covered by the Accounts and the Auditors' Report on the Balance Sheet and Accounts 2. To declare dividend on Equity Shares of the Bank.

- 3. To approve the appointment of Shri Mahesh Kumar Bajaj, Executive Director.
- 4. To approve appointment of Dr. Maruthi Prasad Tangirala, Non-Executive Director (Government of India's Nominee Director)
- 5. To raise equity capital aggregating upto Rs.4000 crore (including premium) through QIP/ FPO/ Rights issue o in combination thereof. The Corporate Office of the Bank at No.254-260, Avvai Shanmugam Salai, Royapettah, Chennai - 600014 shall be

deemed venue of the 17th Annual General Meeting. By Order of the Board of Directors

> S L Jain Managing Director & CEO

Place: Chennai : 23.05.2023

Record Date:

Record Date for payment of dividend will be Monday, the 12th June 2023 **Book Closure:**

Pursuant to Regulation 12 of the Indian Bank (Shares and Meetings) Regulations, 1999, the Register o Shareholders and the Share Transfer / Transmission Books of the Bank will remain closed from Tuesday. 13th June, 2023 to Monday, 19th June, 2023 (both days inclusive) for the purpose of 17th Annual General Meeting and for ascertaining shareholders' entitlement to receive Dividend for the Financial Year 2022-23, if declared at the Annual General Meeting. Notes:

- Payment of dividend, as recommended by the Board and if declared by the Shareholders in the Annual General Meeting, will be made to those shareholders whose name will appear as Beneficial Owners as at the close of business hours on Monday, the 12th June 2023 as per the lists to be furnished by NSDL/CDSL in respect of the shares held in electronic form and/or in the Register of Shareholders in respect of the shares held in physical form. Shareholders may note that pursuant to the changes in the Income Tax Act, 1961 ('the Act') as amended by the
- Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders and the Bank is required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend to shareholders at the prescribed rates. The tax deduction / withholding tax rate would vary depending on the residential status of the shareholder and the exemptions as enumerated in the Act subject to fulfilling the documentary requirements. Shareholders having total income below the taxable limit, are requested to submit Form 15G (applicable to an
- individual below the age of 60 years) / 15H (applicable to an individual of the age of 60 years and above), to the Bank at e-mail id investor@cameoindia.com or to Bank's RTA at e-mail ID investor@cameoindia.com agm@cameoindia.com for claiming exemption from TDS deduction.
- Kindly note that no communication / documents on the tax determination / deduction shall be considered if the same is not received by the Bank on or before the close of Business Hours i.e. 5.00 pm on 30th June 2023
- The voting rights of the shareholders/beneficial owners shall be reckoned as on Monday, the 12th June 2023 Copy of Notice of AGM and Annual Report of the Bank for FY 2022-23 have been / is being sent by emai through Bank's Registrar and Share Transfer Agent (RTA), Cameo Corporate Services Ltd. to all those
- Participants(s) Records as on 19.05.2023 (close of Business hours). To receive the AGM Notice and Annual Report of the Bank for FY 2022-23 through e-mail, the shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registrar and Share Transfer Agent, Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, No 1, Club House Road, Chennai - 600 002 at e-mail ID, investor@cameoindia.com, if not yet provided. The shareholders holding their shares in Demat accounts are requested to update their e-mail IDs and mobile No

shareholders whose email addresses are registered in the Bank's Shareholding Records / Depositor

- through their Depository Participant (DP), if not yet updated. The remote e-voting facility for the agenda as set forth in the AGM Notice will be available to the shareholders from 10.00 a.m. (IST) on Thursday, the 15th June 2023 and will end at 5.00 p.m. (IST) on Sunday, the 18th June 2023 through the website of e-voting agency, Central Depository Services (India) Ltd. (CDSL) a www.evotingindia.com
- The manner of remote e-voting / e-voting at/during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode and physical mode, and also for the shareholders who have not registered their e-mail addresses, have been provided in the AGM Notice. The soft copy of the AGM Notice and Annual Report of the Bank for FY 2022-23 is also available for download on the websites of Stock Exchanges i.e. www.nseindia.com www.bseindia.com &, website of the Bank, i.e. www.indianbank.in as also the website of e-voting platform provider, CDSL at www.evotingindia.com.
- through VC / OAVM and who do not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through the e-voting system of CDSL at/during the meeting. Please note that once the shareholder cast his / her vote through remote e-voting, he / she cannot cast or modify the vote at/during the AGM.
- 11. The consolidated results of remote e-voting together with the voting held at / during the AGM will be announced by the Bank on its website and will also be informed to the Stock Exchanges i.e. NSE & BSE.

(₹ in Lakhs)

(Audited)

38,241.21

22.646.00

22,646.00

18.917.12

18.964.91

1,409.20

26.85

26.85

(₹ in Lakhs

(Audited)

38,216.37

18.970.03

Year Ended

31.03.2023 31.03.2022

(Audited)

60,925.69

36,697.02

36,697.02

29,063.63

29.060.73

1,409,20

41.25

41.25

1,95,050.13 1,68,364.82

Year Ended

31.03.2023 31.03.2022

36,697.03 22,651.18

For Nesco Limited

Krishna S. Patel

(Audited)

60,911.81

5.356.00 29.063.64 18.922.24

29.060.74

Chairman and Managing Director DIN: 01519572

HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED CIN: L36999TN1961PLC004606

Regd. Office: ESVIN House, 13, Old Mahabalipuram Road. Perunqudi. Chennai 600 096 Phone: 044-24960335/43063545, E-mail: hebcnn@highenergy.co.in Investor Grievance ID: investor@highenergyltd.com Website: www.highenergy.co.ir

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY REGARDING THE 62ND ANNUAL GENERAL MEETING

5. e-Votina

Place: Chenna

Notice is hereby given that the 62nd Annual General Meeting (AGM) of the company will be held on Saturday ne 24th June 2023 at 11.00 A.M. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM), ir npliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there rith MCA & SEBI circulars, to transact the business set out in the Notice convening the AGM

In compliance with the MCA and SEBI circulars, electronic copy of the Annual Report for the Y 2022 – 2023 comprising the Notice of the 62nd AGM, Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto will be sent to all the members whose email addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent (RTA) / Depository Participants (DPs). These documents would also be uploaded on the Company's website (www.highenergy.co.in) and on the website f the Stock Exchange i.e. BSE Ltd (www.bseindia.com). However, the Physical copy of the Annual Repor shall be made available upon the request from the Member(s) on 'case to case' basis. We further inform that he Company sent a letter on 17th February 2023 requesting our shareholders who held the shares in physical node to update their e-mail address with the Company / Registrar and Transfer Agent (RTA).

3. Manner of Participation Members can attend and participate in the AGM through the Video Conference (VC) / Other Audio Visua leans (OAVM) facility, the details of which will be provided by the Company in the Notice of AGM. Members ending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103

f the Companies Act. 2013. 4. Manner of registering / updating email addresses

Members are advised to register / update their email address immediately, in case they have not done so a) In case of shares held in demat mode, with their respective DPs.

b) In case of shares held in physical mode, send an email to our RTA - M/s. Cameo Corporate Services Ltd at investor@cameoindia.com mentioning the Name of Member(s), Folio number along with the self-attested toppy of PAN card. Shareholders are advised to send the above documents to the RTA before the "Book closure Cut-off date" i.e. Friday, the 16th June 2023 to receive the Annual Report for the FY 2022 – 2023 rough email

The Company is providing Remote e-Voting facility through CDSL for the members to cast their votes on all esolutions set out in the AGM Notice. The Remote e-Voting period begins on Wednesday, the 21st June 2023 at 9.00 A.M. and ends on Friday, the 23st June 2023 at 5.00 P.M. Additionally the Company will be providing the acility of e-Voting system during the proceedings of AGM. Detailed procedures for Remote e-Voting (before AGM) / e-Voting (during AGM) are provided in the Notice of the 62nd AGM.

The Board of Directors have recommended a dividend of Rs.3.50/- (Rupees Three Rupees Fifty Paise only per Equity share of Rs.2/- each for the FY 2022 - 2023. Members are advised to register their Bank A/c details with their respective DPs (in the case of demat holding) / RTA (in the case of physical holding). As dividend ncome is taxable in the hands of shareholders, they are advised to register / furnish details of tax status

Date: 25.05.2023

The above is an extract of the detailed format of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31 March 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure 6. Dividend Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in)

> xemption as detailed in the AGM Notice. 7. Members are advised to refer to the AGM Notice for full content and details. For any clarification, the ay write / email to the Company (<u>hebcnn@highenergy.co.in</u> / <u>investor@highenergyltd.com</u>)

(By Order of the Board) V Anantha Subramanian **Company Secretary**

The facility for e-voting will be made available at / during the AGM and Shareholders attending the Meeting

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नेस्को लिमिटेड दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय (रु. लाखांत) तिमाही अखे वर्षअखेर 39.03.2023 39.03.2022 38.03.2023 38.03.2022 (लेखापरीक्षित) तपशील (लेखापरीक्षित) (कपया टीप (कपया टीप क्र क्र. २ पाहा) २ पाहा) १ परिचालनातून एकूण उत्पन्न १७.७७२.३० १०.३०५.६१ E0.974.E9 3८.२४१.२ कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/व ३६,६९७.०३ २२,६४६.० अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक व/व २२,६४६.० अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) गावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक व/वा 4,342.80 २९,०६३.६३ १८,९१७.१ ८,४९५.४ अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ५,३९६.१ २९,०६०.७३ १८,९६४.९१ (कालावधीकरिता नफा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) १,४०९.२० ६ समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. २/-दर्शनी मूल्य) १,४०९.२० १,४०९.२० १,४०९.२ ७ राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) १,६८,३६४.८ ८ उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)

१. दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती

*१२.०६

***७.६०**

88.20

४१.२५

२६.८५

२६.८५

अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत (रु.) (*अवार्षिकीकृत)

ब) उत्पन्न प्रतिशेअर सौम्यीकृत (रु.) (*अवार्षिकीकृत)

		तिमार्ह	ोअ खे र	वर्षअखेर					
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित) (कृपया टीप क्र.	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) (कृपया टीप क्र.	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)				
		२ पाहा)	२ पाहा)						
ए)	परिचालनातून एकूण उत्पन्न	१७,७५८.४१	१०,२९९.६७	६०,९११.८१	३८,२१६.३७				
बी)	करपूर्व नफा	१०,८९८.७८	६,४०२.७८	३३,६९७.०३	२२,६५१.१८				
सी)	करपश्चात नफा	८,४९०.९१	५,३५६.००	२९,०६३.६४	१८,९२२.२४				
डी)	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८,४८६.९८	4,800.04	२९,०६०.७४	१८,९७०.०३				
२. दि. ३१.०३.२०२३ व दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय									

- वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध झालेल्या वर्ष ते तारीखवार आकडेवारीसंदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारीदरम्यान ताळमेव साधणारी आहे
- सदर वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून शिफारस करण्यात आली आहे संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २४.०५.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजूरी देण्यात आली आहे.
- वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर उपलब्ध आहे.

नेस्को लिमिटेड करिता कृष्णा एस. पटेल उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१५१९५७२

मुंबई, २४.०५.२०२३

नोंदणीकृत कार्यालय : नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. सीआयएन: L17100MH1946PLC004886 वेबसाइट : www.nesco.in

ASREC (India) Limited

ज्याअर्थी.

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी. तळमजला. सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क.

अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

ई-लिलावाकरिता जाहिर सूचना - स्थावर मालमत्तेची विक्री (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अन्वये)

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड हे प्रतिभूत धनको आहे आणि त्यांचे **मालक/कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता** श्री. (१) चैनपुरिया शैलेंड्र नगदीश व चैनपुरिया सुरींद्रा जगदीश, (२) मे. जे पी एन्टरप्रायझेस मालक शैलेंद्र जगदीश चैनपुरिया, (३) मे. जे पी टेलिकॉम २ मालक पुरींद्रा जगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार) यांचे मुळ सावको अर्थात **चेंबूर नागरिक सहकारी बँक** यांच्यासह **ॲझरेक पीएस-०८/ २०२१-२२ ट्रस्ट** चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**द्वारे निष्पादित दिनांक ३०.०३.२०२[.] रोजीच्या करारनामानसार प्रतिभत धनको आहेत.

प्राधिकत अधिकारी**. चेंबर नागरिक सहकारी बँक** यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अंतर्गत असलेल्य अधिकारानुसार सदर काँयद्याच्या कलम १३(२) अन्वये १०.०१.२०१८ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोत कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना **१०.०१..२०१८** रोजी देय रक्कम **रु.१,२४,५१,४७३.७८/- (रुपये एक कोटी चोवीस लाख एकावन्न हजार चारशे त्र्याहत्तर आणि पैसे अठ्ठयाहत्तर फक्त)** तसेच दिनांक ११.०१.२०१८ पासून त्यावरील व्याज जे **चेंबूर नागरिक सहकारी बँक** यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाबाबत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास

ऋळविण्यात आले होते. जर कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी ६० दिवसांच्या कालावधीत सदर देय रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास एन्फोर्समेंट ऑप सिक्यरिटीज (इंटरेस्ट) रुल्स. २००२ च्या नियम ८/९ सहवाचिता कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायद २००२ च्या कलम १४ सहवाचिता कलम १३(४) अन्वये खालील अनुसुचित सविस्तरपणे नमुद प्रतिभृत मालमत्तेचा **वास्तविक ताबा**

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार आणि जामीनदारांना विशेषत: प्राधिकृत अधिकाऱ्यांना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर रक्कम जम करण्यास कलम १३(२) अन्वये वितरीत उपरोक्त मागणी सूचनेनुसार देय रकमेच्या वसुलीकरिता खाली नेमुद केलेल्या प्रतिभुती मालमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे आणि म्हणून प्रतिभृती मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाईन लिलावामार्फत निवेदा/बोली मागविण्यात येत आहेत. विकी सक्तपणे **जसे आहे जेथे. जसे आहे जे आहे व परिणामाशिवाय** या आधारावर केली जाईल

लॉट क्र.	तारण मालमत्तेचे तपशील	आरक्षित मुल्य (रु. लाखात)	इरठे (रू. लाखात)	बोली वाढविणे (रु.)	ई-लिलावाची तारीख व वेळ आणि विक्रीचे ठिकाण
१	पेन्ट हाऊस क्र.२, प्लॉट क्र.३५, ४था मजला, शिव पार्वती	१२६.००	१२.६०	०.५०	१४.०६.२०२३ रोजी
	कोहौसो, सेक्टर - १७, कोपरखैरणे, जिल्हा ठाणे क्षेत्रफळ				स.११.०० ते दु.१.३०
	९५६.५८ चौ.फु. (बिल्ट अप) ७९७.१५ चौ.फु., (कारपेट)				bankeauctions.com

विकीच्या नियम व अटी

. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीनुसार, मालमत्तेवर कोणतेही भार नाहीत. इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोली . नादर करण्यापूर्वी बोजा, मालमत्तेचे टायटले आणि मालमत्तेवर परिणाम करणारे दावे/हक्क/देय याविषयी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. प्तार्वजनिक लिलावाची जाहिरात **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्धता र्किवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नार्ह आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विक्री **ॲझरेक**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान भारांसह केली जात आहे. अधिकत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकार/दृश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

२. **ॲझरेक**द्वारा मान्य सेवापुरवठादार **मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांचे मार्फत वेबसाईट https:// www.bankeauctions.com (मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेबपोर्टल) मार्फत ऑनलाईन विद्युत बोली अंतर्गत ई-लिलाव केला जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज समाविष्ट ऑनलाईन ई-लिलाव बोली नमुना, घोषणापत्र, सर्वसाधारण नियम व अटी र www.asrecindia.co.in व https://www.bankeauctions.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. च्छुक बोलिदारांकडे वैध ई-मेल असावे. मे. सीं१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संपर्क - **श्री. भाविक पंड्या,** मोबा.:+९१-८८ँ६६८२९३७, हेल्पलाईन क्र.:+९१-१२४-४३०२०२०/२१/२२, +९१-७२९१९८११२४/११२५/११२६, ई-मेल gujarat@clindia.com, support@bankeauctions.com.

३. सुचिबद्ध बोलिदारांची नोंदणी सेवा पुरवठादाराद्वारे केली जाईल आणि ई-मेलने बोलिदारांना युजर आयडी व पासवर्ड दिले जाईल बोलिंदारांना विनाशुल्क ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. ॲझरेक किंवा सेवा पुरवठादार हे नेटवर्क अडचणीमुळे बोलिदारांन होणाऱ्या कोणत्याही समस्येकरिता जबाबदार असणार नाहीत. अशावेळी बोलिदारांना सल्ला ऑहे की, त्यांनी पर्यायी पॉवर बॅकअप सारख्य व्यवस्था करून ठेवाव्यात.

४. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या उत्तम ज्ञान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळणे इत्यादीसाठी अधिकृत अधिकारी जबाबदार राहणार नाही. इच्छुक बोलीदारानी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी स्वतः हून अधिभार, मालमत्तेचा अधिकार बाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात ॲझरेकचे कोणतेही प्रस्तुतिकरण किंवा वचनबद्धता सिद्ध करीत नाही. मालमत्तेची ॲझरेकला ज्ञात सर्व विद्यमान अधिभारासह विक्री केली जाईल. अन्य इतर तृतीय पक्षकार दावा/ अधिकार याकरिता प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनको जबाबदार नाहीत.

. मालमत्ता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही आणि विक्री ॲझरेक इंडिया लिमिटेड, प्रतिभूत कर्जदाराच्या पुष्टीकरणाच्य अधीन आहे. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड,** इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३ च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे सादर केल्या जातील किंवा navinanchan@asrecindia.co.in, sharadjoshi@asrec.co.in या ईमेलद्वारे सबमिट करा. बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम तारीख १३.०६.२०२३ **रोजी दु.४.००वा. पर्यंत आहे.** ठरावीक तारखेनंतर प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इरठे कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणा नाही. इरठेशिवाय बोली सरसकट नाकारली जाईल.

. . इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी खाते क्रमांक: **००९०२०११०००१५५१** मध्ये एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इरठे रक्कम जमा करणे आवश्यक आहे. बँक ऑफ इंडिया. एसएसआय. अंधेरी शाखा. आयएफएससी कोड: **बीकेआयडी०००००९०** लाभार्थीचे नाव **ॲझरेक-पीएस-०८/२०२१-२२** ट्रस्ट किंवा मुंबई येथे देय राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेमधुन काढलेले **ॲझरेक-पीएस-०८/**

७. यशस्वी बोलीदाराची बयाणा रक्कम ठेव (इरठे) विक्रीच्या मोबदल्यात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदाराची इरठे त्याच प्रकारे गरत केली जाईल. इरठे कोणतेही व्याज सहन करणार नाही. जलद आणि योग्य परतावा सुलभ करण्यासाठी बोलीदारांना त्यांच्या बँक खात्या तपशील देण्याची विनंती केली जाते.

८. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्विकृतीवर त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्वरीत विक्री मुल्याच्या **२५%** रक्कम (इरठे तजवीजीनंतर) विक्री संचालीत करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा इरठे जप्त केली जॉईल आणि मालमत्तेची पुन्ह

 विक्री िकमतीची उर्विरत रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या १५व्या दिवशी िकंवा त्यापूर्वी प्रतिभूत धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लिखित स्वरूपात सहमती दर्शविल्या जाणाऱ्या वाढीव कालावधीपर्यंत अदा केली जाईल. विहित कालावधीत रकम जमा करण्यात कसूर केल्यास यापुर्वी जमा केलेले रक्कम जप्त केली जाईल आणि मालमत्तेची पुर्नविक्री केली जाईल आणि कसूरदा वरेदीदारास मालमत्तेवर आणि जमा केलेल्या रकमेवर दावा सांगता येणार नाही आणि मालमत्तेची विक्री केली जाईल

१०. विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ व सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल. ११. इच्छुक बोलीदार **०७.०६.२०२३ रोजी स.१०.३० ते दु.१.०० दरम्यान** उपरोक्त मालमत्तेची तपासणी करू शकतात. संपर्क

तपशीलः **श्री. शरद जोशी,** मोबा.:९७६९९२८५, ०२२⁻⁵६१३८७०३४, **श्री. नवीनचंद्र आंचन**, मोबा.:९८२०२५०१४५, ०२२-६१३८७०२७ वर कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो. १२. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि/किंवा

कोणत्याही [•]अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. १३. यशस्वी बोलीदार नोंदणीसाठी देय असलेले शुल्क/शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च, सरकारला देय असलेले सर्व वैधानिक देय, कर आणि दर, कायद्यानुसार लागू असलेल्या मालमत्तेशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही आउटगोइंग सहन

१४. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल.

१५. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल २००२ च्या नियम ८(६) अन्वये सरफायसी कायदा आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल अन्वर्ये प्रतिभुत मालमत्तेच्या विक्रीकारिता कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना ३० दिवसांची सूचना आहे, जर त्यांनी वर नमुद केलेल्या तारखेला त्यांची थकबाकी रक्कम जमा केली नाही.

प्राधिकृत अधिकारी व एव्हीपी श्री. नवीनचंद्र आंचन

PUBLIC NOTICE

Under the instructions and on behalf of my client, namely, Mrs. Rekha Udaykant Rai, having her address at, Aashirwad Building, A/3, Flate no.612, Lohiya Nagar, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai400 056, having her Mobile No.9619987673. It is notified for the information that my client's Original documents with respect to aforesaid flat situated at, Aashirwad Building, A/3, Flate no. 612, Lohiya Nagar, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai-400 056, has been actually lost / destroyed/mutilated along with possession letter issued by BMC through Asst. Commissioner (H/West Ward) and accordingly my client made complaint to Santacruz Police Statioin on 28th July, 2016 and she is in possession of the said Certificate issued by Santacruze Police Station showing that, it has been entered in the Register No.2370/2016 dated 28th July,2016 and as per details there are 2 references mentioned, which are as under:

1. Brihanmumbai Manangar Palika SRA/AC/HW/OD/209/Colony

2. Ref.No.52 A.L.N.16/6/2003 Yours Truly Sd/-(Mrs. Rekha U.Rai) Sd/-Mr. Dharmendra L. Gupta Client's Signature. (Advocate High Court

JUPITER INDUSTRIES & LEASING LIMITED

Regd. Office: 209, Maker Bhavan III, 21 New Marine Lines, Mumbai - 400 020. (CIN No. L65910MH1984PLC032015) Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 (Rs.ir

		,		(1101111 1411110)			
Sr.	Particulars	Quarter	Quarter Ended Yea 31.03.2023 31.03.2022 31.03.202				
No.		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022		
- 1		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1.	Total Income from operations (net)	-	-	-	-		
2.	Net profit/ (loss) from ordinary	'	1				
- 1	activities after tax	(2.52)	(2.16)	(6.90)	(6.44)		
3.	Net profit/ (loss) for the period	1	' '	•			
- 1	after tax (after extraordinary items)	(2.52)	(2.16)	(6.90)	(6.44)		
4.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00		
5.	Reserves (excluding Revaluation	1	'				
-	Reserve as shown in the Balance	'	1				
- 1	Sheet of previous year)	- 1	- '	(299.10)	(292.20)		
6.	Earnings Per Share (of Rs.10/- each)	1	'	· ·			
- 1	Basic :	(0.25)	(0.22)	(0.69)	(0.64)		
- 1	Diluted :	(0.25)	(0.22)	(0.69)	(0.64)		
Not	te: The above is an extract of the de	etailed forma	t of the Aud	lited Financial	Results for		

work. The above is all extract of the detailed format of the Adulted Financial Results to the Quarter & Year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full forma of the Audited Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2023 are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com.

For Jupiter Industries & Leasing Ltd Hemant D. Shal Managing Directo DIN: 02303535

PUBLIC NOTICE

Date: 25th May, 2023

NOTICE is hereby given on behalf of my client **MRS. BINDU BHATIA** who is residing at Room No. 769, 1st floor, Building No. 22, Sadhu Vasawani Nagar, Nr Shiv Mandir, Kopari Colony, Thane (E) 400603, Maharashtra.

It is represented that the my client MRS. BINDU DEEPAK BHATIA who is residing at Room No. 769, 1st floor, Building No. 22, Sadhu Vasawani Nagar, Nr. Shiv Mandir, Kopari Colony, Thane (E) 400603, Maharashtra. My client is in physical possession and living with her family for last 32 years on rental / leave and licence basis in the above mentioned property. Mr. Bridelal Bhatiya was the actual room Owner / Licensor, and my clients mother in law Late Mrs. Sundaridevi Laxmandas Bhatia was the Licensee, who was resided from last 46 years in the above said room, subsequently Mrs. Sundaridevi Laxmandas Bhatia who has expired on 01/12/2015, Mrs. Sundaridevi Laxmandas Bhatia who has expired on 01/12/2015, However Mr. Bridelal Bhatiya also expired and no legal heirs of Mr. Bridelal Bhatiya approached to my client with legal title documents in connection with payment of rent / Licence fees. My client is paying the Municipal Taxes and Electricity bills and other government taxes for the above mentioned property. My client pay the Municipal tax and Water charge bill against PTN no. No. 3030275 for house no. 670/5 Block no. 5, Kopari ward Thane (E) and PTN no. No. 3031858 for house no. 670/5 Block no. 5, Kopari ward Thane (E), and the name on the Property Tax is mentioned as Mr. Bridelal Bhatiya. My client said that the redevelopment proceedings of the said building no. 22, including room no. 769 having at Sandhu Vasawani nagar, near Shiv Mandir, Kopari colony Thane (E) 400603 are in progress. As my client is in physical possession of the above mentioned room no 769 for last 32 years, and Mr. Bridelal Bhatiya also expired and no legal heirs of Mr. Bridelal Bhatiya approached to my client with legal title documents in connection with the above mentioned property, so she is giving her consent to the redevelopment authority and TMC.

consent to the redevelopment authority and TMC.

Any person having any claim or right in respect of the above mentioned Flat
Property for Selling flat by way of inheritance, share, sale, will, mortgage, lease
lien, license, gift, or possession or encumbrance howsoever or otherwise is ereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of ubublication of this notice of his/her/their such claim/s, if any, with all supporting documents, failing, we shall issue the LETTER OF NO CLAIM / TITLE CERTIFICATE and my client shall without reference to such claim/s, if any o uch person shall be tréated as waived and not binding on our clients whatsoever. ADV. MAHENDRA S. SATHE (B. COM, LLB.)

Off. Add: Shop. No. 1, New Vaibhav CHS, Opp. Shivsena Surya Office Joshi wada, Charai, Thane (W) 400601 Email. - adv.mahendra3sathe@gmail.com Mob. No. 8169699404 Place : Thane

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र), मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि

मे. जे एच लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.बी-६०४, नीलकांत कोहौसो, प्लॉट क्र.९, सेक्टर-३, घणसोली, नवी मुंबई, मुंबई शहर-४००७०१,

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २४ मे, २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली** येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिजापत्रादारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गंतवणकदार तक्रार नमना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक. पश्चिम क्षेत्र यांचा पता-एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालय-**फ्लॅट क्र.बी-६**०४, नीलकांत कोहौसो, प्लॉट क्र.९, सेक्टर-३, घणसोली, नवी मुंबई, मुंबई शहर-४००७०९, महाराष्ट्र येथे पाठवावे

जे एच लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता

सही/-मोहम्मद मेहमुद कुरेशी

Place : Mumbai Dated : May 25, 2023

अतिरिक्त संचालक

डीआयएन:0२८३९६११ ठिकाण: आग्रा, दिनांक: २४.०५.२०२३

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tel.: +91-22-6512 3124. Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND AUDITED ANNUAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

	(Rupees in Lakhs, except per shares data)						
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended March 31, 2023 Audited	Quarter ended December 31, 2022 Unaudited	Quarter ended March 31, 2022 Audited	Year ended March 31, 2023 Audited	Year ended March 31, 2022 Audited	
1	Total income from operations	905.34	2229.42	351.98	4108.92	699.50	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	861.97	2,183.98	318.16	3,959.52	591.80	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	861.97	2,183.98	318.16	3,959.52	591.80	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	1.323.30	1.671.58	308.46	3.894.03	485.79	
5	Total comprehensive income for the period	,	1,671.58	308.46	3,894.03	485.79	
6	Paid up Equity Share Capital						
7	(Face Value of Rs. 10/- each) Earning Per Share (EPS)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68	
	- Basic	1.60	2.02	0.37	4.71	0.59	
	- Diluted	1.60	2.02	0.37	4.71	0.59	

The key information of the standalone financial result of the Company are given below:						
1	Total income from operations	905.34	2,229.42	351.98	4,108.92	699
2	Profit/(Loss) before tax	862.12	2,183.98	318.31	3,959.67	591.
3	Profit/(Loss) after tax	1,323.45	1,671.58	308.61	3,894.18	485.
4	Total comprehensive income for the period	4 202 45	1 071 50	200.61	2 004 40	405

The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 25, 2023. The above extract of the detailed format of quarterly and annual Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Detailed Quarterly and Annual Financial Results in the prescribed format are available on the websit of Stock Exchanges (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

For and on behalf of the Board of Director BSEL Infrastructure Realty Limite

PUBLIC NOTICE RIMSHA ALI SAYED ALIAS SHAIL*a*

KRISHNA POOJARI, the owner of Flat premises situated at Flat No. 102, First Floor, Building No. C-27, Parimal Shant Nagar CHSL, Sector 2, Shanti Nagar, Mira Road East, Thane- 401107, & I was holding original Agreement for Sale executed between MESSERS SHANTI STAR BUILDERS, (therein referred to a he Builders) & MR. GANESH C BALAIYA, (therein referred to as the Purchaser), Agreement for sale executed etween MR. GANESH C. BALAIYA therein referred to as the Vendor) and MR KRISHNA POOJARI & myself i.e SHAILA KRISHNA POOJARI (therein referred as Purchasers), & original Share Certificate No. 06 (distinctive Nos. fron 26 to 30) in respect of the said Flat premis which have been lost/misplaced by me. Any claims to the said two Agreements fo Sale & Share certificate shall be submitted to me with relevant documents within 14 days since publication of this notice.

RIMSHA ALI SAYED ALIAS SHAILA KRISHNA POOJARI Date: 26.05.2023 Place : Mira Road Place : Mira Road

٩

BAJAJ

(Rs.in lakhs)

या द्वारे जाहीर नोटीस देण्यांत येत आहे की, माझे अशिल **श्री, चंद्रकात खंड माने** हे श्री, परा संजय पारेख यांच्या मालकीचा गाला नं. २९ प्लॉट नंबर ८ विश्वेशर नगर क्षेत्रफळ ५५४ चौरस मीट कारपेट, तळमजला, जय भारत इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड सि टी एस नं. ६७, व्हिलेज दिंडोशी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, व्हिलेज दिंडोशी, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३ खरेर्द करु इच्छितात. श्री. पराग संजय पारेख यांनी माझ्या अशिलांना असे कळविले आहे कि, त्यांच्य वरील गाळ्या संबंधी खालील नमृद दोन श्रृंखला करारनामे त्यांच्या कडून हरविले / गहाळ झाले असून पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा त्योंना ते सापडले नाही आहेत.

जाहीर सचना

१) मूळ करारनामा जो श्री. जॅगदीश मेहता, सदर करारनाम्यामध्ये ज्याचा उल्लेख बिल्डर असा केल केला आहे हयांच्या मध्ये साक्षांकित झाला होता.

) सर्व संबंधीत व्यक्ती / व्यक्तींना, कंपनी, बॉडी कॉर्पोरेट, आर्थिक संस्था / बँक इतर कायदेशीर संस्था यांना सदर गाला न. २९ संबंधी किंवा वरील हरवलेल्या / गहाळ झालेल्या दोन्ही मुळ शुखल करारनाम्या संबंधी व त्यातील हिश्यासंबंधीत एखादा विक्री करारनामा. अदलाबदली करारनामा करार, बक्षीसपत्र, गहाणखत, लोनचार्ज, ट्रस्ट, वारसाहक्क, वहिवाटीवाहक्क, आरक्षण देखभाल, किंवा इतर यादवारे दावा किंवा स्वास्य असल्यास त्यांना या नोटीस / सचनेदारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्या संबंधित ही नोटीस / सुचना प्रकर्शित झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसात मला खालील नमुद पत्यावर त्या संबंधित योग्य त्या कागदपत्रांसहित व पराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासन सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला . कंपनी, बॉडी कॉर्पोरेट, आर्थिक संस्था / बैंक इतर[े] कायदेशीर संस्था यांनी त्यासंबंधीचा आपला दावा सोड़न दिलेला आहे असे समजण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी व त्यानंतर माझे अशील श्री. चंद्रकात खंडू माने हे सदर गाळ्याचा खरेदी / विक्री व्यवहार पूर्ण करतील ह्याची सर्व संबंधीतानी नोंद घ्यावी

सही/- ॲड. वनिता भावे वैभव शॉप नं. १७, वैभव शॉपिंग सेंटर, एन एन पी कॉलनी, ठिकाण:- मुंबई सारस्वत बँक जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६ दिनांक : २६/०५/२०२३

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९ए, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. संपर्क क्र.:०२२-६६१७७४००, फॅक्स:०२२-६६१७७४५८, वबेसाईट:<u>www.bajajhealth.com.</u> ई-मेलः<u>investors@bajajhealth.com</u>, सीआयएन: एल९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२

टपाल मतदानाकरिता संचालित ई-वोटिंगचे निकाल घोषणा

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनयम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेटस) रेखुलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार दिनांक **१८ एप्रिल, २०२३** रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद ठरावांकरिता टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्यात आली होती

कंपनीने मतदान सुविधा (टपाल मतदान व ई-वोटिंग स्वरुपात) दिली होती ती २५ एप्रिल, २०२३ रोजी स.१०.००वा. भाप्रवे प्रारंभ व २४ एप्रिल, २०२३ रोजी सायं.५.००वा

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून श्री. **हरेष संघवी,** कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली होती ई-वोटिंग सुविधेने प्राप्त मतांची श्री. हरेष संघवी यांनी पडताळणी केल्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल २४ मे, २०२३ रोजी सादर केला.

ापासनीसांच्या दिनांक २४ **मे, २०२३** रोजीच्या अहवालावर आधारित टपाल मतदानाचा निकाल खालीलप्रमाणे: संख्या मतांची मतांची% स्थगित संख्या गतांची संख वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकी 4366586 4364334 99.9484% 0.0516% 0 साजनकुमार बजाज यांची पुर्ननियुक्ती. ३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून 1788658 0.01269 श्री. अनिल जैन यांची पूर्ननियुक्ती 19602586 19600322 0.0115% 99.9885 वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पूर्णवेळ संचालिका म्हणून 4426586 4424322 99.9489% 2264 0.0511% 0 मती नम्रता बजाज यांची पुर्ननियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून श्री. 0 19686586 19684322 99.9885% 2264 0.0115% . रुपेश निकम यांची पुर्ननियुक्ती. ३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पुर्णवेळ संचालक म्हणून श्री. 17946586 17944322 99.9874% 0.0126% 2264

. पासनीसांच्या अहवालावर आधारित टपाल मतदानाचा निकाल २४ मे, २०२३ रोजी घोषित करण्यात आला. दिनांक १८ एप्रिल, २०२३ रोजीचे टपाल मतदान सूचनेत नमुद ठराव **२४ मे, २०२३** रोजी आवश्यक बहसंख्येने मंजूर करण्यात आला

ापासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाने ई-वोटिंगचा निकाल कंपनीचे <u>www.bajajhealth.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये बजाज हेल्थकेअर लिमिटेडकरिता

सही/-

आकाशकुमार केसर

(कंपनी सचिव)

दिनांक: २५.०५.२०२३ ठिकाणः ठाणे

पकशाल जैन यांची पर्ननियक्ती.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय. बहमजली इमारती बांधकाम विभाग.

प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-४०० ०७१. **ॐ** ०२२-२५२२४०६० Email: msbckurla.ee@mahapwd.gov.in 🕿 ०२२-२५२२०२७७ जा.क्र.काअ/बइबांवि/१२५३/२०**२३** दिनांक : २२/०५/२०२३

ई-निविदा सुचना क्र.५ सन २०२३-२०२४

कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई-७१, सक्षम कंत्राटदाराकडून ३ कामांकरीता 'बी-१" नमन्यातील ई-निविदा मागवीत आहोत. ई-निविदा बाबत सर्व माहिती शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in पहायला मिळेल. तसेच ई-निविदा दिनांक २९/०५/२०२३ सकाळी १०.३० पासून ते <u>दिनांक १३/०६/२०२३ रोजी १७.३०</u> पर्यंत या कालावधीत उपरोक्त संकेत स्थळावरुन download करता येईल. सदर कामांची <u>निविदा पूर्व बैठक दिनांक ०२/०६/२०२३ रोजी १५.०० वाजता</u> अधीक्षक अभियंता, मुंबई बांधकाम मंडळ, चेंबूर, **मुंबई-७**९ यांचे कार्यालयात घेण्यात येईल. सदर ई-निविदा <u>दिनांक १५/०६/२०२३ रोजी १५.०० वाजता</u> शक्य झाल्यास अधीक्षक अभियंता, मुंबई बांधकाम मंडळ, चेंबूर, मुंबई-७१ यांचे कार्यालयात उघडण्यात येईल.

तसेच निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

कामाचे नाव Construction of FOB at Turbhe on Sion-Panvel Highway on रु. १,५०,२६,६७५/-Construction and Improvement of Sliplane along Mankhurd **ড.** 2,49,94,926/-VUP Panvel side between Ch. 139/260 to Ch. 139/560 on Sion Panvel Highway. Providing and Laying Concrete on Stretches of damaged Footpath between Kalamboli Junction Km.115/800 to Uran ₹. 2,36,66,429/-

Phata Junction Km.126/350 खालील संकेतस्थळावरुन ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

۱. http://mahapwd.gov.ip

R. http://mahatenders.gov.in

(सदर निविदे सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेब साईटवरती कळविण्यात येईल.) ३. कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई-७१ कार्यालयातील सुचना फलक

Kongary

आरओसी-२०२३-२४/क्र.-५/सी९५६

कार्येकारी अभियंता बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई-७१.

साश्वत टेक्नोक्रॅटस लिमिटेड

(सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२)

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. १४, १ला मजला, प्लंबर हाऊस, ५५७, चिराबाझार, जे एस एस रोड, मुंबई-४००००२. दूर.क.:०२२-२२०१६०२१/२२०१६०३१, ई-मेल: sashwat.technocrats@gmail.com

३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही/ वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही संपलेले वर्ष 39.03.23 39.92.22 39.03.22 39.03.23 39.03.22 तपशील अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 90.88 0.84 9.08 9.88 82.89 कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (३४.६५) 0.00 (0.98) (२९.५८) 39.64 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (३४.६५) (२९.५८) 0.00 (0.98) 38.64 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 0.00 (38.04 $(0.\xi 8)$ $(28.\xi8)$ 34.28 कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (38.04) (२९.६९) 0.00 (0.58) 34.28 समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती) 30.82 30.87 30.8 30.87 30.82

ब. सौमिकृत

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)

(वार्षिकीकरण नाही)

टिप : वरील अलेखापरिक्षित निष्कर्षांचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

(99.34)

(99.34)

0.23

0.23

(0.29)

(0.29)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या http:// sashwattechnocrats.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

(9.00)

(9.00)

99.49

सही/ मनिष झकालीया,

(रु.लाखात)

डीआयएन:०१८४७१५६ मुंबई, २४.०५.२०२३

दिनांक: २६.०५.२०२३ ठिकाण: मुंबई

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

Santosh Tam